



भारत का राजपत्र The Gazette of India

सी.जी.-सी.जी.-अ.-05072025-264409
CG-CG-E-05072025-264409

असाधारण
EXTRAORDINARY

भाग II—खण्ड 3—उप-खण्ड (ii)
PART II—Section 3—Sub-section (ii)

प्राधिकार से प्रकाशित
PUBLISHED BY AUTHORITY

सं. 2819]

नई दिल्ली, शुक्रवार, जून 27, 2025/आषाढ़ 6, 1947

No. 2819]

NEW DELHI, FRIDAY, JUNE 27, 2025/ASHADHA 6, 1947

रेल मंत्रालय

(दक्षिण पूर्व मध्य रेलवे)

अधिसूचना

बिलासपुर, 24 जून, 2025

का.आ. 2886(अ).—केन्द्रीय सरकार, रेल अधिनियम, 1989 (जिसे इसके पश्चात् उक्त अधिनियम कहा गया है) कि धारा 20 ए की उप-धारा (1) द्वारा प्रदत्त शक्तियों का प्रयोग करते हुए, यह समाधान हो जाने के पश्चात् की लोक प्रयोजन के लिए, उस भूमि का, जिसका संक्षिप्त विवरण इससे उपलब्ध अनुसूची में दिया गया है कि महाराष्ट्र राज्य के गडचिरोली जिले में विशेष रेल परियोजना अर्थात् वडसा गडचिरोली ब्रॉडगेज परियोजना (49.5 कि.मी.) के लिए अर्जित की जाने वाली भूमि का संरचना सहित या उसके रहित संक्षिप्त विवरण के साथ निष्पादन, अनुरक्षण, प्रबंधन और प्रचालन के प्रयोजन के लिए अपेक्षित है, ऐसी भूमि का अर्जन करने के अपने आशय की घोषणा करती है।

उक्त भूमि में हितबद्ध कोई व्यक्ति इस अधिसूचना के राजपत्र में प्रकाशन की तारीख से तीस दिन की अवधि के भीतर, उक्त अधिनियम की धारा 20डी की उप-धारा (1) के अधीन उपर्युक्त प्रयोजन के लिए ऐसी भूमि का अर्जन और उपयोग के संबंध में आक्षेप कर सकेगा।

ऐसा प्रत्येक आक्षेप, सक्षम प्राधिकारी, उप विभागीय अधिकारी, देसाईगंज, जिला गडचिरोली, महाराष्ट्र, को लिखित में किया जाएगा और उसके आधार पर उपवर्णित किये जायेंगे तथा सक्षम प्राधिकारी आक्षेपकर्ता

को वैयक्तिक रूप से विधि व्यवसायी के माध्यम से सुनवाई का अवसर प्रदान करेगा और ऐसी सभी आक्षेपों की सुनवाई करने तथा ऐसी अतिरिक्त जाँच यदि कोई हो, तो करने के पश्चात, जो सक्षम प्राधिकारी आवश्यक समझें, आदेश द्वारा, आक्षेपों को या तो अनुज्ञात या अननुज्ञात कर सकेगा।

उक्त अधिनियम की धारा 20डी की उप-धारा (2) के अधीन सक्षम प्राधिकारी द्वारा किया गया कोई आदेश अंतिम होगा।

इस अधिसूचना के अधीन आने वाली भूमि का रेखाकन और अन्य ब्यौरे उपलब्ध है और हितबद्ध व्यक्ति द्वारा सक्षम प्राधिकारी के उपर्युक्त कार्यालय में उनका निरीक्षण किया जा सकता है।

अनुसूची

महाराष्ट्र राज्य के गडचिरोली जिले में विशेष रेल परियोजना अर्थात् वडसा गडचिरोली ब्रॉडगेज परियोजना (49.5 कि.मी.) के लिए अर्जित की जानेवाली भूमि का संरचना सहित या उसके रहित संक्षिप्त विवरण इस प्रकार है:—

वडसा गडचिरोली नविन ब्राड गेज रेलवे लाईन प्रकल्प

अ.क्रं.	जिले का नाम	तहसिल	गाव का नाम	खातेदार का नाम व पता	सर्व्हे क्रमांक	भोगवटदार वर्ग	7/12 आराजी हे. आर	संपादन खालील क्षेत्र हे. आर
1	2	3	4	5	6	7	8	9
1	गडचिरोली	देसाईगंज	वडसा	सुनिता कृष्णा सहारे व इतर 23	136/4	1	2.36	0.01
2				कुक्सू वारलू राखडे	136/1	1	0.25	0.02
3				कुक्सू वारलू राखडे	136/3	1	0.2	0.02
4				प्रिया किशन नागदेवे	125/1	1	1.30	0.02
5				रामचंद्र तुकाराम सहारे	134/1/1	1	0.58	0.02
6				दिनकर रामचंद्र सहारे	127/1	1	0.40	0.02
7				दिनकर रामचंद्र सहारे	127/3	1	0.07	0.03
8				श्रीराम धोंडू लाखडे व इतर 2	126/2	2	1.38	0.02
9				नानाजी गणपत चौधरी व इतर 6	133/1/1	1	0.03	0.03
10				वासुदेव जानबा खरकाटे	132/1	1	1.00	0.01
11				एकनाथ रामजी पिलारे व इतर 9	130/1	1	0.23	0.01
12				शंकर तुळशीराम पिलारे व इतर 5	97/1	1	0.85	0.06
13				शंकर तुळशीराम पिलारे व इतर 5	97/3	1	0.02	0.02
14				शोभा राजू मानकर व इतर 8	93/1	1	0.28	0.03
15				सुरेश विठोबा ढोरे व इतर 20	41/1	1	0.59	0.06
16				सुरेश विठोबा ढोरे व इतर 20	41/3	1	2.46	0.06
17				अनुराज नारायण मुळे व इतर 1	40/1/1	1	0.57	0.02
18				अनुराज नारायण मुळे व इतर 1	40/1/3	1	0.30	0.03
19				अनुराज नारायण मुळे व इतर 1	40/2/1	1	0.88	0.04
20				गोपाल रामकृष्ण प्रधान व इतर 1	26/1	1	1.10	0.06
21				राजेंद्र नथू राऊत व इतर 6	25/1	1	0.45	0.09
22				राजेंद्र नथू राऊत व इतर 6	25/3	1	1.62	0.09
23				सुनिता रामदास बेदरे व इतर 7	22/1	1	0.31	0.04
24				सुनिता रामदास बेदरे व इतर 7	22/3	1	0.82	0.04
25				अशोक मोडकु ठाकरे व इतर 6	665/1	1	3.75	0.13
26				अशोक लहानु पत्रे व इतर 11	674/1	1	0.43	0.06
27				अशोक लहानु पत्रे व इतर 11	674/3	1	0.15	0.07
28				दशरथ चेपटू सहारे व इतर 1	672/1	1	0.32	0.03

29	गडचिरोली	देसाईगंज	वडसा	कार्तीक रविंद्र राऊत व इतर 4	680	1	0.28	0.01
30				मंगेश शामराव कांबळे व इतर 5	682	1	0.95	0.01
31				बाबुराव नारायण मारेकरी व इतर 19	670 / 1	1	2.59	0.09
32				बाबुराव नारायण मारेकरी	670 / 2 / 1	1	0.43	0.09
33				यमंता शंकर तुपट व इतर 9	574 / 1 / 1	1	0.62	0.02
34				यमंता शंकर तुपट व इतर 9	574 / 1 / 3	1	0.06	0.02
35				गोविंदा मुका सहारे	574 / 2 / 1	1	0.77	0.05
36				गोविंदा मुका सहारे	574 / 2 / 3	1	0.14	0.05
37				अनिल वकटू सहारे व इतर 1	575 / 1 / 1	1	0.63	0.04
38				देवेंद्र शालीराम राऊत	575 / 2 / 1	1	0.96	0.05
39				देवेंद्र शालीराम राऊत	575 / 2 / 3	1	0.03	0.03
40				पूनम जयदेव नेवारे व इतर 1	576 / 2 / 1	1	0.33	0.03
41				रामकृष्ण तातोबा पत्रे	598 / 2	1	0.29	0.03
42				मारोती देवस्थान	573 / 1	1	4.98	0.03
43				धनपाल मन्साराम तलमले व इतर 9	600 / 3	1	0.51	0.06
44				शामराव जनार्धन आठवले व इतर 12	609	1	0.54	0.06
45				धनराज नकटु मुळे व इतर 1	128 / 2 / 1	1	0.38	0.04
46				धनराज नकटु मुळे व इतर 1	128 / 1 / अ	1	0.20	0.03
47				केशव शामराव राखडे व इतर	128 / 1 / ब / 1	1	0.21	0.03
48				गुरुदेव रामचंद्र दुपारे व इतर 4	581	1	1.09	0.02
एकुण								1.93
1	गडचिरोली	देसाईगंज	कुरुड	संतोष अंताराम ढोरे व इतर 11	635 / 3	1	1.05	0.04
2				संतोष अंताराम ढोरे व इतर 11	635 / 1	1	0.32	0.04
3				पंढरी महादेव आठवले व इतर 1	603 / 1	1	0.48	0.01
4				रधुनाथ शिवराम आठवले	605	1	0.63	0.03
5				हिराबाई रधुनाथ नाकतोडे व इतर 30	953 / 1	1	0.95	0.05
6				उज्वला नरेंद्र सहारे व इतर 5	572 / 1	1	0.30	0.03
7				उज्वला नरेंद्र सहारे व इतर 5	572 / 3	1	0.59	0.03
8				उषा हरी आठवले व इतर 5	574 / 1	1	0.33	0.04
9				प्रशांत गजानन नाकतोडे व इतर 3	571 / 1	1	0.40	0.03
10				पंढरी हरी आठवले व इतर 1	575 / 1	1	0.23	0.01
11				विष्णु डोमा हजारे व इतर 7	576 / 1	1	0.07	0.02
12				विष्णु डोमा हजारे व इतर 7	576 / 3	1	0.24	0.02
13				कालीदास रामकृष्ण आठवले व इतर 2	578 / 1	1	0.22	0.03
14				कालीदास रामकृष्ण आठवले व इतर 2	578 / 3	1	0.11	0.03
15				कालीदास रामकृष्ण आठवले व इतर 2	579 / 1 / 1	1	1.08	0.07
16				कालीदास रामकृष्ण आठवले व इतर 2	579 / 1 / 3	1	2.06	0.07
17				लक्ष्मण मुखरू आठवले	579 / 2 / 1	1	2.06	0.10
18				लक्ष्मण मुखरू आठवले	579 / 2 / 3	1	1.08	0.11
19				सोमेश्वर दयाराम ढोरे व इतर 14	474 / 1	1	0.14	0.05
20				सोमेश्वर दयाराम ढोरे व इतर 14	474 / 3	1	0.03	0.01
21				पुंडलिक पाडुरंग ढोमणे	473	1	0.24	0.01
22				दिलीप नामदेव तुपट व इतर 22	448	1	0.75	0.01

23	गडचिरोली	देसाईगंज	कुरुड	पुंडलिक पाडुरंग ढोमणे	449 / 1	2	0.02	0.02
24				पुंडलिक पाडुरंग ढोमणे	449 / 3	1	0.10	0.03
25				देवका वासुदेव कावळे व इतर 5	450 / 1	1	0.05	0.02
26				देवका वासुदेव कावळे व इतर 5	450 / 3	1	0.07	0.02
27				देवका वासुदेव कावळे व इतर 5	468 / 1	1	0.13	0.02
28				देवका वासुदेव कावळे व इतर 5	468 / 3	1	0.40	0.02
29				कलावती महादेव प्रधान व इतर 7	469 / 1	1	0.34	0.08
30				अंजना आसाराम पत्रे व इतर 21	467 / 1	1	0.21	0.03
31				ईश्वर दयाराम झुरे व इतर 10	466 / 1	1	0.02	0.02
32				ईश्वर दयाराम झुरे व इतर 10	466 / 3	1	0.18	0.03
33				प्रीतमकुमार हरिचंद्र कऱ्हाडे व इतर 6	465 / 1	1	0.34	0.03
34				प्रीतमकुमार हरिचंद्र कऱ्हाडे व इतर 6	465 / 3	1	0.37	0.02
35				आनंदराव मोतीराम झुरे व इतर 11	462 / 1	1	0.14	0.02
36				आनंदराव मोतीराम झुरे व इतर 11	462 / 3	1	0.18	0.02
37				शुभांगी सुनील धोटे व इतर 20	461 / 1	1	0.18	0.02
38				पराग यशवंत झुरे व इतर 1	460 / 1	1	0.55	0.02
39				पराग यशवंत झुरे व इतर 1	460 / 3	1	0.27	0.06
40				पराग यशवंत झुरे व इतर 1	421	1	0.26	0.02
41				अन्नजी दयाराम नाकतोडे व इतर 1	420 / 1	1	0.07	0.02
42				पराग यशवंत झुरे व इतर 1	420 / 3	1	0.24	0.02
43				हिवराज मारोती नाकतोडे व इतर 4	419 / 1	1	0.10	0.02
44				हिवराज मारोती नाकतोडे व इतर 4	419 / 3	1	0.20	0.02
45				रेखा लक्ष्मण आठवले	418 / 1 / 1	1	1.30	0.03
46				तेजराव लक्ष्मण आठवले व इतर 1	418 / 2 / 3	1	0.04	0.04
47				सुनिता मोनाजी मिसार	418 / 3 / 1	1	0.91	0.06
48				अनिल मोनाजी मिसार	417 / 2 / 1	1	0.04	0.04
49				अनिल मोनाजी मिसार	417 / 2 / 3	1	0.78	0.06
50				जनार्धन रामकृष्ण मिसार	416 / 1	1	0.12	0.03
51				जनार्धन रामकृष्ण मिसार	416 / 3	1	0.16	0.02
52				अनिल मोनाजी मिसार व इतर 10	414 / 1	1	1.28	0.01
53				नामदेव सावजी मिसार	415 / 1	1	0.49	0.01
54				हेमराज सोनुजी उके व इतर 26	23 / 1	1	0.23	0.03
55				रघुनाथ तुकाराम खरकाटे	22 / 1	1	0.80	0.03
56				रघुनाथ तुकाराम खरकाटे	22 / 3	1	0.06	0.01
57				शंकर देवाजी पारधी व इतर 8	19 / 1 / 1	1	0.09	0.02
58				शंकर देवाजी पारधी व इतर 8	19 / 1 / 3	1	0.18	0.02
59				मुखराबाई महादेव राऊत व इतर 9	19 / 2 / 1	1	0.47	0.01
60				जमना टिकाराम कवासे व इतर 16	19 / 3 / 1	1	0.47	0.01
61				भास्कर प्रल्हाद कामडी व इतर 8	18 / 1	1	0.41	0.01
62				नामदेव गोविंदा खडेकार व इतर	20 / 1	1	0.44	0.01

				3				
63	गडचिरोली	देसाईगंज	कुरुड	नामदेव गोविंदा खडेकार व इतर 3	20 / 3	1	0.03	0.01
64				नामदेव अंताराम तुपट व इतर 6	16 / 1	1	1.02	0.01
65				नामदेव अंताराम तुपट व इतर 6	16 / 3	1	1.02	0.01
66				सुंदराबाई घिना पिलारे व इतर 9	46 / 1 / 1	1	0.70	0.01
67				देवराव बुधा नंदनवार व इतर 2	46 / 2 / 1	1	0.31	0.01
68				जाणकाबाई रामाजी शिवणकर व इतर 2	47 / 1	1	0.12	0.01
69				जाणकाबाई रामाजी शिवणकर व इतर 2	47 / 3	1	0.39	0.01
70				फाल्गुन हरबा शिवणकर व इतर 13	48 / 1	1	0.29	0.01
71				जाणकाबाई रामाजी शिवणकर	48 / 3	1	0.29	0.01
72				धनपाल रागोजी दुपारे व इतर 5	54 / 1	1	0.12	0.01
73				धनपाल रागोजी दुपारे व इतर 5	54 / 3	1	0.27	0.01
74				पुरुषोत्तम तुकाराम कार व इतर 7	55 / 3	1	0.39	0.01
एकुण								1.99
1	गडचिरोली	आरमोरी	रवी	विजय काशिनाथ मरप्पा व इतर 3	61 / 2	वनपट्टा	0.14	0.02
2				संजय काशिनाथ मरप्पा व इतर 3	61 / 2	वनपट्टा	0.14	0.02
3				गोविंदा नामदेव सावसाकडे व इतर 1	61 / 4	वनपट्टा	0.47	0.03
4				राजु श्रीराम सावसाकडे व इतर 2	61 / 5	वनपट्टा	0.59	0.11
5				यादव धाडु मरप्पा व इतर 1	61 / 6	वनपट्टा	0.66	0.02
6				साग्रता यादव मरप्पा व इतर 1	61 / 6	वनपट्टा	0.66	0.02
7				टिकाराम काशिनाथ मरप्पा व इतर 3	62 / 1 / 1	1	0.63	0.09
8				टिकाराम काशिनाथ मरप्पा व इतर 3	62 / 1 / 3	1	0.02	0.02
9				सुरेश वामन मरप्पा व इतर 1	62 / 2 / 1	1	0.25	0.14
10				श्रीधर वामन मरप्पा व इतर 1	62 / 2 / 3	1	0.18	0.01
11				नंदकिशोर लक्ष्मण सामृतवार	90 / 1	1	0.22	0.02
12				ननाजी सावजी दिघोरे व इतर 7	63	1	0.56	0.05
एकुण								0.55
1	गडचिरोली	आरमोरी	मुल्लुर	इंदुबाई मनोज मैद व इतर 9	45 / 1	1	0.94	0.14
2				इंदुबाई मनोज मैद व इतर 9	45 / 3	1	0.27	0.06
3				शामराव मोतीराम शिलार व इतर 5	46 / 1	1	0.51	0.06
4				शामराव मोतीराम शिलार व इतर 5	46 / 3	1	0.32	0.07
5				प्रभु विठोबा शिल्लार व इतर 4	47 / 1	1	0.46	0.07
6				प्रभु विठोबा शिल्लार व इतर 4	47 / 3	1	0.46	0.07
7				दिवाकर सदाराम बनकर	51 / 3	1	0.02	0.02
8				दिवाकर सदाराम बनकर व इतर 1	52 / 2	1	0.38	0.07
9				केशव बळराम शिलार व इतर 1	52 / 3	वनपट्टा	0.65	0.02
10				प्रभु विठोबा शिल्लार व इतर 2	52 / 4	वनपट्टा	0.12	0.05
11				शंकर सावजी सावसाकडे व इतर 1	52 / 5	वनपट्टा	0.05	0.05
12				दिलीप शामराव शेंडे व इतर 1	12 / 3	वनपट्टा	0.80	0.15
एकुण								0.83
1	गडचिरोली	टारमोरी	अरसोडा	मारोती गोविंदा भागडकर व इतर	217 / 1	1	1.31	0.08

	गडचिरोली	आरमोरी	अरसोडा	2				
2				लक्ष्मीकांत जैराम जांगळे व इतर 17	219 / 1	1	0.73	0.06
3				सुषमा झेवीअर चौटेल व इतर 2	220 / 1	1	0.20	0.13
4				सुषमा झेवीअर चौटेल व इतर 2	220 / 3	1	0.14	0.08
5				दिनकर नकटु पिलारे व इतर 6	230 / 2 / 1	1	0.74	0.06
6				शिवराज सिताराम पिलारे व इतर 4	221 / 1	2	0.27	0.14
7				शिवराज सिताराम पिलारे व इतर 4	221 / 3	2	0.01	0.01
8				बाळकृष्ण बापुजी मोटघरे व इतर 10	222 / 1	2	0.80	0.15
9				बाळकृष्ण बापुजी मोटघरे व इतर 10	227 / 1	1	0.47	0.10
10				सिंधु पटवारा कांबळे व इतर 2	228 / 1	2	0.30	0.13
11				सिंधु पटवारा कांबळे व इतर 2	228 / 3	2	0.03	0.03
12				रूपेश पांडुरंग मेश्राम व इतर 3	229	2	0.68	0.04
13				देवराव मोतीराम राऊत व इतर 3	237 / 1	1	0.44	0.10
14				सुभद्रा रामचंद्र पिलारे व इतर 7	238 / 1	2	0.17	0.03
15				राजीराम तिमा राऊत व इतर 9	239 / 1 / 1	1	0.34	0.03
16				राजीराम तिमा राऊत व इतर 9	239 / 1 / 3	1	0.33	0.03
17				विजया वामन देविकर व इतर 4	239 / 2 / 1	2	0.36	0.06
18				विजया वामन देविकर व इतर 4	239 / 2 / 3	2	0.35	0.02
19				कमला रामचंद्र धोटे व इतर 5	240 / 1	1	0.95	0.03
एकुण								1.31
1	गडचिरोली	आरमोरी	आरमोरी	प्रभु आडकु पोटफोडे व इतर 2	974 / 1	1	1.20	0.10
2				प्रभु आडकु पोटफोडे व इतर 2	974 / 3	1	0.11	0.07
3				दिपक मोतीराम बारापात्रे व इतर 1	975 / 1	1	0.74	0.01
4				अरविंद दामोधर सोरते व इतर 4	973 / 1 / 1	1	0.67	0.06
5				अरविंद दामोधर सोरते व इतर 4	973 / 1 / 3	1	0.30	0.05
6				धिरज चंपत सोरते व इतर 3	973 / 2 / 1	1	0.40	0.08
7				धिरज चंपत सोरते व इतर 3	973 / 2 / 3	1	0.55	0.07
8				मनोहर रघुनाथ सोरते	973 / 3 / 1	1	0.35	0.07
9				मनोहर रघुनाथ सोरते	973 / 3 / 3	1	0.60	0.11
10				मंजुळाबाई वक्तु हेडाऊ	971 / 1	1	0.47	0.07
11				मंजुळाबाई वक्तु हेडाऊ	971 / 3	1	0.22	0.07
12				मनोहर आनंदराव सोरते व इतर 3	970 / 1	1	0.75	0.06
13				राजेंद्र विठोबा सोरते व इतर 13	970 / 3	1	0.01	0.01
14				राजेंद्र विठोबा सोरते व इतर 13	969 / 1	1	0.26	0.02
15				त्रिलोकचंद विश्वनाथ सोरते व इतर 3	968 / 1	1	1.46	0.005
16				नानाजी पांडुरंग मेश्राम व इतर 29	1861 / 1	1	0.08	0.01
17				पांडुरंग लहानु इंदूरकर	1888 / 1	1	37.00	0.0007
18				महादेव पंढरी भांडेकर	1166 / 1	1	0.44	0.01
19				हिवराज मारोती इंदूरकर व इतर 4	1168 / 1	1	0.63	0.08
20				हिवराज मारोती इंदूरकर व इतर 4	1168 / 3	1	0.10	0.02
21				महादेव पंढरी भांडेकर	1165	1	0.68	0.01
22				मनोहर बारकू कोहाडे व इतर 13	1167 / 1	1	0.57	0.09

23	गडचिरोली	आरमोरी	आरमोरी	किष्णा गणेश हेडाऊ व इतर 8	1170 / 1	1	0.39	0.10
24				किष्णा गणेश हेडाऊ व इतर 9	1170 / 3	1	0.01	0.07
25				रुषी भिवा राऊत व इतर 2	1171 / 1	1	1.17	0.13
26				अंजनाबाई महादेवराव किरमे	1491 / 2 / 1	1	0.53	0.08
27				उषा जगन्नाथ सेलोकर व इतर 3	1494 / 1 / 1	1	0.91	0.05
28				तोहेद हनिफ जादा	1495 / 1	1	1.09	0.14
29				वसंतराव मुकंदराव शेबे व इतर 5	1496 / 1	1	0.58	0.03
30				मंथन सुरेश बोरकर अ.पा.क. आई पुष्पा व इतर 3	1897 / 1	1	1.07	0.08
31				मंथन सुरेश बोरकर अ.पा.क. आई पुष्पा व इतर 8	1499 / 1	1	1.00	0.09
32				मंथन सुरेश बोरकर अ.पा.क. आई पुष्पा व इतर 8	1499 / 3	1	0.20	0.0025
33				प्रकाश नानाजी रंदये व इतर 6	1882 / 1	1	0.77	0.08
34				प्रकाश नानाजी रंदये व इतर 6	1733 / 1	1	0.64	0.12
35				प्रकाश नानाजी रंदये व इतर 6	1732 / 1	1	0.34	0.19
36				प्रकाश नानाजी रंदये व इतर 6	1732 / 3	1	0.20	0.11
37				प्रकाश नानाजी रंदये व इतर 6	1731 / 1	2	1.79	0.02
एकुण								2.3682
1	गडचिरोली	आरमोरी	पालोरा	काशिनाथ नकटुजी हजारे व इतर 8	105	1	2.24	0.33
2				शामराव सुर्यकांत खोब्रागडे व इतर 4	104	1	1.30	0.27
3				चंद्रकला मधुकर बारापात्रे व इतर 3	106 / 1	1	0.40	0.18
4				मंगला चंद्रशेखर चांदेकर व इतर 18	103 / 1	1	0.36	0.10
5				उषा चंद्रशेखर दलाल व इतर 9	102 / 1	1	0.52	0.12
6				दामु दादाजी कांबळे व इतर 15	95 / 1 / 1	1	0.52	0.08
7				आनंदराव किसन नंदनवार व इतर 6	95 / 2 / 1	1	0.13	0.16
8				आनंदराव किसन नंदनवार व इतर 6	95 / 2 / 3	1	0.13	0.08
9				विजय दयाराम कोल्हटकर व इतर 5	96 / 1	1	0.39	0.02
10				बळीराम कावरू अंबादे व इतर 13	94 / 1	1	0.61	0.12
11				बळीराम कावरू अंबादे व इतर 13	94 / 3	1	0.01	0.01
12				पुष्पा पुंडलिक ढवळे च इतर 3	93	1	0.80	0.01
13				दौलत रुषीजी बांते	97 / 1 / 1	1	1.01	0.09
14				हरीदास जागोबा सोमनकर	97 / 2 / 1	1	0.52	0.13
15				हरीदास जागोबा सोमनकर	97 / 2 / 3	1	0.25	0.13
16				आशिष अरविंद सहारे व इतर 3	86 / 1	1	0.65	0.11
17				प्रितमकुमार जगन्नाथ जांभुळे व इतर 15	85	1	1.08	0.01
18				इंदु रमेश पारधी व इतर 14	83 / 1	1	0.40	0.20
19				तुळशीराम पोपु व इतर 20	83 / 3	1	0.08	0.09
20				आशिष अरविंद सहारे व इतर 3	84	1	0.43	0.05
21				रामजेश्वर पन्नु कामळे व इतर 28	80	2	0.92	0.07
22				पुंडलिक हरी चापळे व इतर 9	81 / 1 / 1	1	0.78	0.08
23				पुंडलिक हरी चापळे व इतर 9	81 / 1 / 3	1	0.65	0.07

24	गडचिरोली	आरमोरी	पालोरा	राजेश मुखरू चिचघरे व इतर 1	81 / 2 / 3	1	0.75	0.09
25				सुमन नत्थुजी जिभकाटे व इतर 14	82 / 1	2	0.72	0.07
26				ओमप्रकाश देवनाथ बारापात्रे व इतर 4	73 / 1	1	1.16	0.14
27				ओमप्रकाश देवनाथ बारापात्रे व इतर 4	73 / 3	1	0.45	0.12
28				हरी काशीनाथ मने	40 / 3	1	0.41	0.10
29				भाविक महेश राऊत व इतर 2	25 / 1 / 1	1	0.68	0.25
30				चांगदेव श्रावण राऊत	25 / 2 / 3	1	0.19	0.16
31				अनिल नकटुजी कोहाडे व इतर 14	24 / 2 / 1	1	1.06	0.08
32				बळीराम विठोबा मोटघरे	23 / 2 / 1	1	0.18	0.03
33				बळीराम विठोबा मोटघरे	23 / 2 / 3	1	0.14	0.04
34				बळीराम विठोबा मोटघरे	22 / 2 / 1	1	0.11	0.02
35				प्रदिप हरीभाऊ हजारे व इतर 3	22 / 1 / 1	1	0.23	0.02
एकुण								3.63
1	गडचिरोली	आरमोरी	ठाणेगाव	देवराव टिकाराम लक्षणे व इतर 2	127 / 2 / 1	2	0.25	0.08
2				देवराव टिकाराम लक्षणे व इतर 2	127 / 2 / 3	2	0.15	0.02
3				सुभाष मुरलीधर बनकर व इतर 2	127 / 5 / 1	2	0.79	0.01
4				कवडु तुकाराम जुआरे	127 / 8 / 1	2	0.31	0.20
5				कवडु तुकाराम जुआरे	127 / 8 / 3	2	0.15	0.01
6				मिराबाई श्रीहरी पेंदाम	142 / 1 / 1	2	1.66	0.04
7				सविता देवेंद्र मडावी	142 / 2 / 1	2	0.91	0.05
8				किशोर तुळशिराम नंदरधने व इतर 16	149 / 1	2	2.32	0.09
9				किशोर तुळशिराम नंदरधने व इतर 16	149 / 3	2	0.03	0.14
10				यादव काशिनाथ उपरीकर व इतर 8	169 / 1	1	0.54	0.30
11				मनिष मोरेश्वर कतरे	168 / 1	1	0.22	0.03
12				मनिष मोरेश्वर कतरे	168 / 3	1	0.22	0.18
13				यादव काशिनाथ उपरीकर व इतर 6	167 / 1	1	0.41	0.32
14				ताराचंद गिरीधर बनकर व इतर 4	162	2	0.80	0.15
15				मनिष मोरेश्वर कतरे	166 / क / 1	1	0.47	0.20
16				मनिष मोरेश्वर कतरे	166 / क / 3	1	0.01	0.01
17				मनिष मोरेश्वर कतरे	166 / अ / 1	1	0.50	0.24
18				मनिष मोरेश्वर कतरे व इतर 1	166 / अ / 3	1	0.07	0.27
19				शशिकला गणपती नंदरधने व इतर 10	166 / ब	1	1.67	0.36
20				खुशाल नारायण सोनटक्के व इतर 2	174 / 1	1	0.66	0.19
21				वासुदेव मारोती नैताम व इतर 10	175 / 1	1	0.80	0.01
22				हिरामन जोगीराम नैताम व इतर 5	177	1	0.32	0.17
23				तुळशिराम कुसन उपरीकर व इतर 7	178 / अ / 1	1	0.18	0.14
24				तुळशिराम कुसन उपरीकर व इतर 7	178 / अ / 3	1	0.05	0.04
25				रमेश होनाजी उपरीकर व इतर 4	178 / क / 1	1	0.75	0.28
26				मनोहर मोरेश्वर कतरे	178 / ब / 1	1	0.37	0.19

27	गडचिरोली	आरमोरी	ठाणेगाव	नंदु अर्जुन दुधबळे व इतर 3	249 / 1 / 1	1	0.35	0.01
28				इटाबाई डोनु बनकर व इतर 4	251 / 1	1	0.50	0.01
29				पत्र मादगु दुधबळे व इतर 6	252 / 1	1	0.11	0.03
30				दयाराम लक्ष्मण लोथे	253 / 1	1	0.43	0.02
31				जगन्नात सिताराम भांडेकर व इतर 1	247	1	0.68	0.01
32				मनोहर मोरेश्वर कतरे व इतर 1	246 / 1	2	0.81	0.01
33				सोमा मोतीराम ढोरे व इतर 2	257 / 1	1	0.28	0.02
34				सुरेंद्र बुधाजी जुआरे	258 / 1	1	0.34	0.015
35				सुरेंद्र बुधाजी जुआरे व इतर 11	259 / 1	1	1.52	0.01
36				ईश्वर दुधराम लठ्ठे व इतर 14	275 / 1	1	0.21	0.03
37				रमेश अंताराम उपरीकर व इतर 3	269 / 1 / 1	1	0.61	0.01
38				सिंधु केशव सावरकर व इतर 6	270 / 1	1	0.39	0.01
39				जिवन गोविंदा कामतकर	273 / 1	1	0.24	0.03
40				सोनी अंगद उपरीकर व इतर 6	271 / 1	1	1.16	0.02
41				अविनाश बाळकृष्ण उपरीकर व इतर 3	277 / 1	1	1.85	0.02
42				झामदेव सखाराम उपरीकर	278 / 1	1	1.92	0.01
43				कौशल्याबाई मुकुंदा उपरीकर व इतर 7	276 / 1	1	1.37	0.01
44				सिंधु केशव साकरकार व इतर 10	170	1	0.44	0.10
45	विनायक शंकर लक्षणे व इतर 1	127 / 39	सरकार	0.05	0.03			
46	दिनकर तुळशिराम लक्षणे व इतर 1	127 / 40	सरकार	0.23	0.06			
47	मारोती भिवा खोब्रागडे व इतर 1	127 / 22	सरकार	0.57	0.05			
एकुण								4.235
1	गडचिरोली	आरमोरी	वासाळा	अविनाश बाळकृष्ण उपरीकर व इतर 4	46 / 1	1	1.10	0.04
2				अविनाश बाळकृष्ण उपरीकर व इतर 4	46 / 3	1	0.26	0.03
3				मायाबाई वामनराव चापले	45 / 1	1	0.19	0.03
4				मायाबाई वामनराव चापले	45 / 3	1	0.18	0.03
5				अनिल बाबुराव लोथे व इतर 4	44 / 1	1	0.23	0.03
6				अनिल बाबुराव लोथे व इतर 4	44 / 3	1	0.17	0.03
7				घनश्याम यादव शेंडे व इतर 4	43 / 1	1	0.72	0.02
8				घनश्याम यादव शेंडे व इतर 4	43 / 3	1	0.15	0.01
9				रेवनाथ माधव पिपरखेडे व इतर 10	41 / 1	1	0.78	0.01
10				रेवनाथ माधव पिपरखेडे व इतर 2	41 / 3	1	0.07	0.01
11				गोविंदा किसन क्षिरसागर व इतर 18	40 / 1	1	0.50	0.01
12				गोविंदा किसन क्षिरसागर व इतर 16	40 / 3	1	0.06	0.01
13				अनुबाई रामदास पोवनकार व इतर 10	39 / 1	1	0.59	0.02
14				अनुबाई रामदास पोवनकार व इतर 10	39 / 3	1	0.49	0.03
15				आबाजी सिताराम उपरीकर व इतर 4	38 / 1	1	0.43	0.03
16				आबाजी सिताराम उपरीकर व इतर 4	38 / 3	1	0.17	0.03
17				शेषराव श्रीधर वासेकर व इतर 2	37 / 3	1	0.07	0.03

18				महेंद्र लहानुजी लठ्ठे व इतर 2	36 / 1	1	0.32	0.01
19				महेंद्र लहानुजी लठ्ठे व इतर 2	36 / 3	1	0.08	0.03
20				अशोक सदाशिव उरकुडे इतर 20	35 / 1	1	0.52	0.03
21				अशोक सदाशिव उरकुडे इतर 20	35 / 3	1	0.06	0.03
एकुण								0.50
1	गडचिरोली	आरमोरी	इंजेवारी	अतुल बालाजी बनकर व इतर 3	136	1	0.82	0.01
2				रेखा देवराव आंबेकर	142 / 1	1	0.31	0.01
3				रेखा देवराव आंबेकर	142 / 3	1	0.26	0.01
4				पतीराम नारायण कामतकर व इतर 17	96 / 6	2	0.55	0.02
5				शिवराम सिताराम हटकर व इतर 3	96 / 19	सरकार	0.79	0.005
6				ईशाद हसन मजहर हसन खान व इतर 18	90 / 1 / 1	1	0.18	0.03
7				ईशाद हसन मजहर हसन खान व इतर 18	90 / 1 / 3	1	0.11	0.025
8				विकास बुधा मुद्दमवार व इतर 14	87 / 1	1	0.40	0.025
9				यशवंत श्रीरंग निंदेकार व इतर 2	86 / 1	1	1.20	0.07
10				विकास बुधा मुद्दमवार व इतर 14	75 / 1	1	0.56	0.03
11				किशोर उध्दव हटकर व इतर 3	76 / 1	1	0.13	0.01
12				किशोर उध्दव हटकर व इतर 3	76 / 3	1	0.08	0.005
13				अनुसयाबाई पुरुषोत्तम सोनवाणे व इतर 2	79 / 1 / 1	1	0.47	0.01
14				अनुसयाबाई पुरुषोत्तम सोनवाणे व इतर 2	79 / 1 / 3	1	0.47	0.01
15				नरेंद्र यशवंत आकरे व इतर 5	80 / 1 / 1	1	0.76	0.02
16				नरेंद्र यशवंत आकरे व इतर 5	80 / 1 / 3	1	0.28	0.03
17				नथ्युजी पंढरी आकरे व इतर 7	63 / 1 / 1	1	0.61	0.03
18				नथ्युजी पंढरी आकरे व इतर 7	63 / 1 / 3	1	0.38	0.04
19				टिकाराम दशरथ नागोसे व इतर 8	65 / 1 / 1	1	0.87	0.01
20				टिकाराम दशरथ नागोसे व इतर 8	65 / 1 / 3	1	0.14	0.02
21				उमाजी मन्साराम नागोसे व इतर 1	65 / 3	1	0.49	0.02
22				तुकाराम हिरामण पगाडे	59 / 1 / 1	1	1.16	0.02
23				सोमा अर्जुन भोयर व इतर 16	28	1	0.56	0.045
24				चेतना राजीराम गेडाम व इतर 13	27 / 1	1	0.26	0.025
25				चेतना राजीराम गेडाम व इतर 13	27 / 3	1	0.05	0.05
26				सचिन प्रभाकर सहारे	26 / 1	1	0.40	0.10
27				विकास पांडुरंग धात्रक व इतर 5	26 / 2	1	0.78	0.01
एकुण								0.690
1	गडचिरोली	आरमोरी	देऊळगाव	सखुबाई नेहरू चापडे व इतर 7	309 / 1	1	1.39	0.035
2				गजानन नामदेव लाकडे	310 / 1	1	0.20	0.04
3				दिनकर सुकाजी चंदनखेडे व इतर 4	311 / 1	1	0.45	0.07
4				फागो शिवराम निंबेकार व इतर 22	312 / 1	1	0.17	0.04
5				फागो शिवराम निंबेकार व इतर 22	312 / 3	1	0.16	0.03
6				निलीमा संदिप तिघरे व इतर 5	313 / 3	1	0.30	0.05
7				निलीमा संदिप तिघरे व इतर 5	384 / 1	1	0.12	0.05

8	गडचिरोली	आरमोरी	देऊळगाव	पंढरी दयाराम निंबेकार व इतर 6	384 / 3	1	0.39	0.06			
9				पंढरी दयाराम निंबेकार व इतर 6	383 / 1	1	0.09	0.05			
10				सुभद्रा अन्नाजी राऊत व इतर 1	380 / 1	1	0.51	0.065			
11				मोतीराम श्रावण कामतकर व इतर 17	380 / 1	2	1.82	0.07			
12				गिताबाई वसंतराव खोब्रागडे व इतर 2	381 / 1	1	0.63	0.065			
13				गिताबाई वसंतराव खोब्रागडे व इतर 2	381 / 3	1	0.26	0.085			
14				विलास शामराव सुंदरकर व इतर 9	372 / 1 / 1	1	2.83	0.26			
15				विलास शामराव सुंदरकर व इतर 9	372 / 1 / 3	1	0.27	0.115			
16				उमाबाई रमेश पुरेल्लीवार व इतर 3	372 / 2 / 1	1	0.30	0.06			
17				उमाबाई रमेश पुरेल्लीवार व इतर 3	372 / 2 / 3	1	0.28	0.05			
18				सुंदरा सिताराम हटकर व इतर 11	371	2	0.60	0.04			
19				गणपत नामदेव बनकर व इतर 1	370 / 1	1	0.40	0.05			
20				अनिता आनंदराव बनकर व इतर 6	393 / 1 / 1	1	0.17	0.055			
21				अनिता आनंदराव बनकर व इतर 6	393 / 3 / 1	1	0.22	0.025			
22				अनिता आनंदराव बनकर व इतर 6	393 / 3 / 3	1	0.02	0.02			
23				रंजना विठोबा लह्ठे व इतर 21	394 / 1	1	0.22	0.055			
24				रंजना विठोबा लह्ठे व इतर 21	394 / 3	1	0.18	0.065			
25				रामभाऊ किसन गेडाम व इतर 3	403 / 1	1	0.41	0.075			
26				सिंधुबाई वासुदेव डोंगरवार	403 / 3	1	0.30	0.08			
27				नामदेव रामदास मेश्राम व इतर 5	404 / 1	1	0.37	0.065			
28				नामदेव रामदास मेश्राम व इतर 5	404 / 3	1	0.37	0.07			
29				मोरेश्वर कवडु मोहुर्ले व इतर 13	411 / 1	1	0.65	0.14			
30				मोरेश्वर कवडु मोहुर्ले व इतर 13	411 / 3	1	0.40	0.14			
31				व्येदषी रामकृष्ण डोंगरवार	410	1	0.58	0.08			
32				मधुकर जगन नारनवरे व इतर 2	409 / 1	1	0.36	0.10			
एकुण								2.255			
1				गडचिरोली	आरमोरी	आकापूर	आरीफ झिकर भुरा व इतर 5	65 / 1	1	0.68	0.015
2							नरहरी पांडुरंग गेडेकर व इतर 4	68 / 1	2	1.07	0.01
3							मंगला केवळराम जराते व इतर 6	64 / 1	1	1.30	0.06
4							अभिमन्यु मुर्लीधर चुधरी व इतर 7	63 / 1	1	1.14	0.015
5							मिरा भिकाजी टेकाम	55 / 1	1	0.63	0.02
6							कुंदा एकनाथ टेकाम व इतर 4	54 / 1	1	0.60	0.02
7	टिकाराम गजानन नारनवरे व इतर 1	53 / 1	1				0.28	0.01			
8	पन्तु नानाजी तुकाराम	52 / 1	1				0.30	0.0015			
9	रुखमी गिरीधारी मेश्राम व इतर 18	41 / 1	1				0.30	0.0015			
10	अर्चना रूपी बोरकर व इतर 7	39 / 1	1				0.20	0.01			
11	जानकुबाई दुधराम बारसागडे	38 / 1	1				0.16	0.015			
12	काशिनाथ विठोबा नागरे व इतर 2	37 / 1	1				0.15	0.01			
13	नथ्यु धिनु नागरे	36 / 1	1				0.15	0.01			
14	हेमराज पुरुषोत्तम रोहनकर	35 / 1	1				0.15	0.005			
15	गोपाळा झिट्टु मडावी	34 / 1	1				0.14	0.005			

16				राजेंद्र पंढरी मडावी व इतर 3	33 / 1	1	0.19	0.005
17				तिमा केऊ मडावी व इतर 21	30 / 1	1	0.40	0.015
18				हिराजी पांडुरंग बनपुरकर व इतर 5	29 / 31	1	0.22	0.015
एकुण								0.243
1	गडचिरोली	आरमोरी	किटाळी	दुर्योधन मळुजी मडावी व इतर 10	264 / 1	1	0.98	0.33
2				अजय डंबाजी सहारे व इतर 5	265 / 1	1	0.33	0.19
3				सदाशिव बाजीराव मेश्राम व इतर 1	266 / 1	1	0.25	0.18
4				मोतीराम रामजी साखरे व इतर 5	266 / 3	1	0.10	0.06
5				तिमा राघो बुराडे व इतर 22	275	2	0.38	0.17
6				अशोक अभिमन बुराडे व इतर 13	274 / अ	1	0.40	0.0054
7			आनंदाबाई रामहरी ठाकरे व इतर 5	277 / 1	1	0.47	0.33	
8			अशरफ नुरमोहम्मद भुरा व इतर 5	276 / 1 / 1	1	0.56	0.42	
9			ईश्वर धोंडु दोनाडकर व इतर 4	276 / 6 / 1	1	0.38	0.15	
10			विश्वनाथ झिंगर नेवारे व इतर 17	279 / 1	1	0.65	0.40	
11			विश्वनाथ झिंगर नेवारे व इतर 17	279 / 3	1	0.40	0.17	
एकुण								2.4054
1	गडचिरोली	आरमोरी	चुरमुरा	पुंडलीक देवाजी हर्षे व इतर 6	201 / 1	1	0.57	0.06
2				मारोजी शिवराम पोहाने व इतर 1	207 / 1	1	0.71	0.04
3				मुखरू मनोहर देशमुख व इतर 1	200 / 1	1	0.29	0.08
4				मुखरू मनोहर देशमुख व इतर 1	200 / 3	1	0.27	0.07
5				रसिका कमलाकर बोबाटे	199 / अ / 1	1	1.82	0.05
6				रसिका कमलाकर बोबाटे	199 / ब / 1	1	2.13	0.26
7				रसिका कमलाकर बोबाटे	199 / ब / 3	1	1.60	0.23
8				डोमाजी उध्दव कुळे व इतर 8	236 / 1	1	0.71	0.06
9				डोमाजी उध्दव कुळे व इतर 8	236 / 3	1	0.70	0.05
एकुण								0.90

[फा. सं सीएओ/सी/बी.एस.पी./वडसा-गडचिरोली/गडचिरोली जिला/देसाईगंज/20 ए]

आलोक तिवारी, मुख्य प्रशासनिक अधिकारी (निर्माण)

MINISTRY OF RAILWAYS

(South East Central Railway)

NOTIFICATION

Bilaspur, the 24th June, 2025

S.O. 2886(E).— In exercise of the powers conferred by sub-section (1) of Section 20A of the Railways Act, 1989 (hereinafter referred to as the said Act), the Central Government after being satisfied that for the public purpose the land the brief description of which is given in the schedule annexed hereto is required for the purpose of execution, maintenance, management and operation of the Special Railway Project. Brief description of the land to be acquired, with or without structures, falling within the Special Railway Project namely, Wadsa - Gadchiroli new Broad-Gauge line (49.50 Km) in the District of Gadchiroli in the State of Maharashtra, hereby declares its intention to acquire such land.

Any person interested in the said land may within a period of thirty days from the date of publication of this notification in the Official Gazette, raise objection to the acquisition of such land for the aforesaid purpose under sub-section (1) of section 20D of the said Act.

Every such objection shall be made to the Competent Authority namely, Sub Divisional Officer and Land Acquisition Officer, Desaiganj (Wadsa), District Gadchiroli for land situated in Desaiganj Tahsil of Gadchiroli District, Maharashtra in writing and shall set out the grounds thereof, and the Competent Authority shall give the objector an opportunity of being heard either in person or by legal practitioner and may, after hearing all such objections and after making such further enquiry, if any, as the Competent Authority thinks necessary, by order, either allow or disallow the objections.

Any order made by the Competent Authority under sub-section (2) of section 20D of the said act shall be final.

The land plans and other details of the land covered under this notification are available and can be inspected by the interested person at the aforesaid office of the Competent Authority.

SCHEDULE

Brief description of the land to be acquired, with or without structures, falling within the Special Railway Project namely, Wadsa - Gadchiroli new Broad-Gauge line (49.50 Km) in Gadchiroli District in the State of Maharashtra :-

Wadsa - Gadchiroli new Broad Gauge line								
Sl. No.	Name of District	Name of Taluka	Name of Village	Name of Account holder & Address	Survey Number	Category of Land holding	Total area as per 7/12 (Ha)	Acquisition Area in (H.R./Sq.M)
1	2	3	4	5	6	7	8	9
1	Gadchiroli	Desaiganj	Wadsa	Sunita Krishna Sahare & others 23	136/4	1	2.36	0.01
2				Kuksu Warlu Rakhade	136/1	1	0.25	0.02
3				Kuksu Warlu Rakhade	136/3	1	0.02	0.02
4				Priya Kishan Nagdeve	125/1	1	1.30	0.02
5				Ramchandra Tukaram Sahare	134/1/1	1	0.58	0.02
6				Dinkar Ramchandra Sahare	127/1	1	0.40	0.02
7				Dinkar Ramchandra Sahare	127/3	1	0.07	0.03
8				Shriram Dhondur Lakhde & others 2	126/2	2	1.38	0.02
9				Nanaji Ganpat Chaudhari & others 6	133/1/1	1	0.03	0.03
10				Wasudev Janba Kharkate	132/1	1	1.00	0.01
11				Eknath Ramji Pilare & others 9	130/1	1	0.23	0.01
12				Shankar Tulshiram Pilare & others 5	97/1	1	0.85	0.06
13				Shankar Tulshiram Pilare & others 5	97/3	1	0.02	0.02
14				Shobha Raju Mankar & others 8	93/1	1	0.28	0.03
15				Suresh Vithoba Dhore & others 20	41/1	1	0.59	0.06
16				Suresh Vithoba Dhore & others 20	41/3	1	2.46	0.06
17				Anuraj Narayan Mule & other 1	40/1/1	1	0.57	0.02
18				Anuraj Narayan Mule & other 1	40/1/3	1	0.30	0.03
19				Anuraj Narayan Mule & other	40/2/1	1	0.88	0.04

				1				
20				Gopal Ramakrishna Pradhan & other 1	26/1	1	1.10	0.06
21				Rajendra Natthu Raut & others 6	25/1	1	0.45	0.09
22				Rajendra Natthu Raut & others 6	25/3	1	1.62	0.09
23				Sunita Ramdas Bedre & others 7	22/1	1	0.31	0.04
24				Sunita Ramdas Bedre & others 7	22/3	1	0.82	0.04
25				Ashok Modku Thakre & others 6	665/1	1	3.75	0.13
26				Ashok Lahanu Patre & others 11	674/1	1	0.43	0.06
27				Ashok Lahanu Patre & others 11	674/3	1	0.15	0.07
28				Dashrath Cheptu Sahare & other 1	672/1	1	0.32	0.03
29				Kartik Ravindra Raut & others 5	680	1	0.28	0.01
30				Mangesh Shamrao Kamble & others 5	682	1	0.95	0.01
31				Baburao Narayan Marekari & 19 others	670/1	1	2.59	0.09
32				Baburao Narayan Marekari	670/2/1	1	0.43	0.09
33	Gadchiroli	Desaiganj	Wadsa	Yamanta Shankar Tupat & others 9	574/1/1	1	0.62	0.02
34				Yamanta Shankar Tupat & others 9	574/1/3	1	0.06	0.02
35				Govinda Muka Sahare	574/2/1	1	0.77	0.05
36				Govinda Muka Sahare	574/2/3	1	0.14	0.05
37				Anil Waktu Sahare & other 1	575/1/1	1	0.63	0.04
38				Devendra Shalikram Raut	575/2/1	1	0.96	0.05
39				Devendra Shalikram Raut	575/2/3	1	0.03	0.03
40				Punam Jayadev Neware & other 1	576/2/1	1	0.33	0.03
41				Ramakrishna Tatoba Patre	598/2	1	0.29	0.03
42				Maroti Temple	573/1	2	4.98	0.03
43				Dhanpal Mansaram Talmale & others 9	600/3	1	0.51	0.06
44				Shamrao Janardhan Athawale & others 12	609	1	0.54	0.06
45				Dhanraj Nakatu Mule & others 1	128/2/1	1	0.38	0.04
46				Dhanraj Nakatu Mule & others 1	128/1/A	1	0.20	0.03
47				Keshav Shamrao Rakhde & other 1	128/1/B/1	1	0.21	0.03
48				Gurudev Ramchandra Dupare & others 4	581	1	1.09	0.02
						Total		1.93
1				Santosh Antaram Dhore & others 11	635/3	1	1.05	0.04
2				Santosh Antaram Dhore & others 11	635/1	1	0.32	0.04

3	Gadchiroli	Desaiganj	Kurud	Pandhari Mahadev Athawale & other 1	603/1	1	0.48	0.01
4				Raghunath Shivaram Athawale	605	1	0.63	0.03
5				Hirabai Raghunath Naktode & others 30	953/1	1	0.95	0.05
6				Ujwala Narendra Sahare & others 5	572/1	1	0.30	0.03
7				Ujwala Narendra Sahare & others 5	572/3	1	0.59	0.03
8				Usha Hari Athawale & others 5	574/1	1	0.33	0.04
9				Prashant Gajanan Naktode & others 3	571/1	1	0.40	0.03
10				Pandhari Hari Athawale & other 1	575/1	1	0.23	0.01
11				Vishnu Doma Hajare & others 7	576/1	1	0.07	0.02
12				Vishnu Doma Hajare & others 7	576/3	1	0.24	0.02
13				Kalidas Ramakrushna Athawale & others 2	578/1	1	0.22	0.03
14				Kalidas Ramakrushna Athawale & others 2	578/3	1	0.11	0.03
15				Kalidas Ramakrushna Athawale & others 2	579/1/1	1	1.08	0.07
16				Kalidas Ramakrushna Athawale & others 2	579/1/3	1	2.06	0.07
17	Gadchiroli	Desaiganj	Kurud	Laxman Mukharu Athawale	579/2/1	1	2.06	0.10
18				Laxman Mukharu Athawale	579/2/3	1	1.08	0.11
19				Someshwar Dayaram Dhore & others 14	474/1	1	0.14	0.05
20				Someshwar Dayaram Dhore & others 14	474/3	1	0.03	0.01
21				Pundlik Padurang Dhomne	473	1	0.24	0.01
22				Dilip Namdev Tupat & others 22	448	1	0.75	0.01
23				Pundlik Padurang Dhomne	449/1	1	0.02	0.02
24				Pundlik Padurang Dhomne	449/3	2	0.10	0.03
25				Devka Wasudev Kawale & others 5	450/1	1	0.05	0.02
26				Devka Wasudev Kawale & others 5	450/3	1	0.07	0.02
27				Devka Wasudev Kawale & others 5	468/1	1	0.13	0.02
28				Devka Wasudev Kawale & others 5	468/3	1	0.40	0.02
29				Kalavati Mahadev Pradhan & others 7	469/1	1	0.34	0.08
30				Anjana Asaram Patre & others 21	467/1	1	0.21	0.03
31				Ishwar Dayaram Zure & others 10	466/1	1	0.02	0.02
32				Ishwar Dayaram Zure & others 10	466/3	1	0.18	0.03
33				Pritamkumar Harichandra Karhade & others 6	465/1	1	0.34	0.03

34	Gadchiroli	Desaiganj	Kurud	Pritamkumar Harichandra Karhade & others 6	465/3	1	0.37	0.02
35				Anandrao Motiram Zure & others 11	462/1	1	0.14	0.02
36				Anandrao Motiram Zure & others 11	462/3	1	0.18	0.02
37				Shubhangi Sunil Dhote & others 20	461/1	1	0.18	0.02
38				Parag Yashwant Zure & 1 other	460/1	1	0.55	0.02
39				Parag Yashwant Zure & 1 other	460/3	1	0.27	0.06
40				Parag Yashwant Zure & 1 other	421	1	0.26	0.02
41				Annaji Dayaram Naktode & other 1	420/1	1	0.07	0.02
42				Parag Yashwant Zure & other 1	420/3	1	0.24	0.02
43				Hivraj Maroti Naktode & others 4	419/1	1	0.10	0.02
44				Hivraj Maroti Naktode & others 4	419/3	1	0.20	0.02
45				Rekha Laxman Athawale	418/1/1	1	1.30	0.03
46				Tejrao Laxman Athawale & other 1	418/2/3	1	0.04	0.04
47				Sunita Monaji Misar	418/3/1	1	0.91	0.06
48				Anil Monaji Misar	417/2/1	1	0.04	0.04
49				Anil Monaji Misar	417/2/3	1	0.78	0.06
50				Janardhan Ramakrishna Misar	416/1	1	0.12	0.03
51				Janardhan Ramakrishna Misar	416/3	1	0.16	0.02
52				Anil Monaji Misar & others 10	414/1	1	1.28	0.01
53				Namdev Savji Misar	415/1	1	0.49	0.01
54				Hemraj Sonuji Uke & others 26	23/1	1	0.23	0.03
55				Raghunath Tukaram Kharkate	22/1	1	0.80	0.03
56				Raghunath Tukaram Kharkate	22/3	1	0.06	0.01
57				Shankar Devaji Pardhi & others 8	19/1/1	1	0.09	0.02
58				Shankar Devaji Pardhi & others 8	19/1/3	1	0.18	0.02
59				Mukhrabai Mahadev Raut & others 9	19/2/1	1	0.47	0.01
60				Jamna Tikaram Kawase & others 16	19/3/1	1	0.47	0.01
61				Bhashkar Prahlad Kamdi & others 8	18/1	1	0.41	0.01
62				Namdev Govinda Khadekar & others 3	20/1	1	0.44	0.01
63				Namdev Govinda Khadekar & others 3	20/3	1	0.03	0.01
64				Namdev Antaram Tupat & others 6	16/1	1	1.02	0.01
65				Namdev Antaram Tupat & others 6	16/3	1	0.95	0.01
66				Sundrabai Ghina Pilare & others 9	46/1/1	1	0.70	0.01

67				Devrao Budha Nandanwar & others 2	46/2/1	1	0.31	0.01
68				Janakabai Ramaji Shivankar & others 2	47/1	1	0.12	0.01
69				Janakabai Ramaji Shivankar & others 2	47/3	1	0.39	0.01
70				Falgun Harba Shivankar & others 13	48/1	1	0.29	0.01
71				Janakabai Ramaji Shivankar	48/3	1	0.29	0.01
72				Dhanpal Ragoji Dupare & others 5	54/1	1	0.12	0.01
73				Dhanpal Ragoji Dupare & others 5	54/3	1	0.27	0.01
74				Purushottam Tukaram Kar & others 7	55/3	1	0.39	0.01
						Total		1.99

1				Vijay Kashinath Marappa	61/2	Govt.	0.14	0.02
2				Sanjay Kashinath Marappa	61/2	Govt.	0.14	0.02
3				Govinda Namdev Sawsakade	61/4	Govt.	0.47	0.03
4				Raju Shriram Sawsakade & others 2	61/5	Govt.	0.59	0.11
5				Yadav Dhadu Marappa	61/6	Govt.	0.66	0.02
6				Sagrata Yadav Marappa	61/6	Govt.	0.66	0.02
7	Gadchiroli	Desaiganj	Ravi	Tikaram Kashinath Marappa & others 3	62/1/1	1	0.63	0.09
8				Tikaram Kashinath Marappa & others 3	62/1/3	1	0.02	0.02
9				Suresh Waman Marappa & other 1	62/2/1	1	0.25	0.14
10				Sridhar Waman Marappa & other 1	62/2/3	1	0.18	0.01
11				Nandkishore Laxman Samrutwar	90/1	1	0.22	0.02
12				Nanaji Savji Dighor & others 7	63	1	0.56	0.05
				Total			0.55	
1				Indubai Manoj Maid & others 9	45/1	1	0.94	0.14
2				Indubai Manoj Maid & others 9	45/3	1	0.27	0.06
3				Shamrao Motiram Shilar & others 5	46/1	1	0.51	0.06
4				Shamrao Motiram Shilar & others 5	46/3	1	0.32	0.07
5	Gadchiroli	Desaiganj	Mulur	Prabhu Vithoba Shillar & others 4	47/1	1	0.46	0.07
6				Prabhu Vithoba Shillar & others 4	47/3	1	0.46	0.07
7				Divakar Sadaram Bankar	51/3	1	0.02	0.02
8				Divakar Sadaram Bankar & others 1	52/2	1	0.38	0.07
9				Keshav Baliram Shilar & others 1	52/3	Govt.	0.65	0.02
10				Prabhu Vithoba Shillar & others 2	52/4	Govt.	0.12	0.05

11				Shankar Sawajee Sawsakade & others 1	52/5	Govt.	0.05	0.05
12				Dilip Shamrao Shende & others 1	12/3	Govt.	0.80	0.15
						Total		0.83
1				Maroti Govinda Bhagadkar & others 2	217/1	1	1.31	0.08
2				Laxmikant Jairam Jangle & others 17	219/1	1	0.73	0.06
3				Sushma Zavier Chautel & others 2	220/1	1	0.20	0.13
4				Sushma Zavier Chautel & others 2	220/3	1	0.14	0.08
5				Dinkar Naktu Pilare & others 6	230/2/1	1	0.74	0.06
6				Shivraj Sitaram Pilare & others 4	221/1	2	0.27	0.14
7				Shivraj Sitaram Pilare & others 4	221/3	2	0.01	0.01
8				Balkrishna Bapuji Motghare & others 10	222/1	2	0.80	0.15
9				Balkrishna Bapuji Motghare & others 10	227/1	1	0.47	0.10
10				Sindhu Patwari Kamble & others 2	228/1	2	0.30	0.13
11				Sindhu Patwari Kamble & others 2	228/3	2	0.03	0.03
12				Rupesh Pandurang Meshram & others 3	229	2	0.68	0.04
13				Devrao Motiram Raut & others 3	237/1	1	0.44	0.10
14				Subhadra Ramachandra Pilare & others 7	238/1	2	0.17	0.03
15				Rajiram Tima Raut & others 9	239/1/1	1	0.34	0.03
16				Rajiram Tima Raut & others 9	239/1/3	1	0.33	0.03
17				Vijaya Waman Devikar & others 4	239/2/1	2	0.36	0.06
18				Vijaya Waman Devikar & others 4	239/2/3	2	0.35	0.02
19				Kamala Ramchandra Dhote & others 5	240/1	1	0.95	0.03
						Total		1.31
1				Prabhu Adaku Potphode & others 2	974/1	1	1.20	0.10
2				Prabhu Adaku Potphode & others 2	974/3	1	0.11	0.07
3				Deepak Motiram Barapatre & other 1	975/1	1	0.74	0.01
4				Arvind Damodhar Sorte & others 4	973/1/1	1	0.67	0.06
5				Arvind Damodhar Sorte & others 4	973/1/3	1	0.30	0.05
6				Dhiraj Champat Sorte & others 3	973/2/1	1	0.40	0.08
7				Dhiraj Champat Sorte & others 3	973/2/3	1	0.55	0.07
8				Manohar Raghunath Sorte	973/3/1	1	0.35	0.07
9				Manohar Raghunath Sorte	973/3/3	1	0.60	0.11
10				Manjulabai Waktu Hedau	971/1	1	0.47	0.07
11				Manjulabai Waktu Hedau	971/3	1	0.22	0.07
12				Manohar Anandrao Sorte & others 3	970/1	1	0.75	0.06
13				Rajendra Vithoba Sorte & others 13	970/3	1	0.01	0.01

14	Gadchiroli	Desaiganj	Armori	Rajendra Vithoba Sorte & others 13	969/1	1	0.26	0.02
15				Trilokchand Vishwanath Sorte & others 3	968/1	1	1.46	0.005
16				Nanaji Pandurang Meshram & others 29	1861/1	1	0.08	0.01
17				Pandurang Lahanu Indurkar	1888/1	1	37.00	0.0007
18				Mahadev Pandhari Bhandekar	1166/1	2	0.44	0.01
19				Hivraj Maroti Indurkar & others 4	1168/1	1	0.63	0.08
20				Hivraj Maroti Indurkar & others 4	1168/3	1	0.10	0.02
21				Mahadev Pandhari Bhandekar	1165	2	0.68	0.01
22				Manohar Barku Kohade & others 13	1167/1	2	0.57	0.09
23				Krishna Ganesh Hedau & others 8	1170/1	2	0.39	0.10
24				Krishna Ganesh Hedau & others 8	1170/3	2	0.01	0.07
25				Rushi Bhiwa Raut & others 2	1171/1	1	1.17	0.13
26				Anjanabai Mahadevrao Kirme	1491/2/1	1	0.35	0.08
27				Usha Jagannath Selokar & others 3	1494/1/1	1	0.91	0.05
28				Tohed Hanif Jada	1495/1	1	1.09	0.14
29				Vasantrao Mukundrao Shebe & others 5	1496/1	1	0.58	0.03
30				Manthan Suresh Borkar A.P.K. Mother Pushpa & others 3	1897/1	1	1.07	0.08
31				Manthan Suresh Borkar A.P.K. Mother Pushpa & others 8	1499/1	1	1.00	0.09
32				Manthan Suresh Borkar A.P.K. Mother Pushpa & others 8	1499/3	1	0.20	0.0025
33				Prakash Nanaji Randaye & others 6	1882/1	1	0.77	0.08
34				Prakash Nanaji Randaye & others 6	1733/1	1	0.64	0.12
35				Prakash Nanaji Randaye & others 6	1732/1	1	0.34	0.19
36				Prakash Nanaji Randaye & others 6	1732/3	1	0.20	0.11
37				Prakash Nanaji Randaye & others 6	1731/1	2	1.79	0.02
				Total				2.3682
1	Gadchiroli	Desaiganj	Palora	Kashinath Naktuji Hajare & others 8	105	1	2.24	0.33
2				Shamrao Surykant Khobragade & others 4	104	1	1.30	0.27
3				Chandrakala Madhukar Barapatre & others 3	106/1	1	0.40	0.18
4				Mangala Chandrashekhar Chandekar & others 18	103/1	1	0.36	0.10
5				Usha Chandrashekhar Dalal & others 9	102/1	1	0.52	0.12
6				Damu Dadaji Kamble & others 15	95/1/1	1	0.52	0.08
7				Anandrao Kisan Nandanwar & others 6	95/2/1	1	0.13	0.16
8				Anandrao Kisan Nandanwar & others 6	95/2/3	1	0.13	0.08
9				Vijay Dayaram Kolhatkar & others 5	96/1	1	0.39	0.02
10				Baliram Kavru Ambade & others 13	94/1	1	0.61	0.12

11	Gadchiroli	Desaiganj	Palora	Baliram Kavru Ambade & others 13	94/3	1	0.01	0.01
12				Pushpa Pundalik Dhawale & others 3	93	1	0.80	0.01
13				Daulat Rushiji Bante	97/1/1	1	1.01	0.09
14				Haridas Jagoba Somankar	97/2/1	1	0.52	0.13
15				Haridas Jagoba Somankar	97/2/3	1	0.25	0.13
16				Ashish Arvind Sahare & others 3	86/1	1	0.65	0.11
17				Pritamkumar Jagannath Jambhule & others 15	85	1	1.08	0.01
18				Indu Ramesh Pardhi & others 14	83/1	1	0.40	0.20
19				Tulshiram Popu & others 20	83/3	1	0.08	0.09
20				Ashish Arvind Sahare & others 3	84	1	0.43	0.05
21				Ramjeshwar Patru Kamle & others 28	80	2	0.92	0.07
22				Pundlik Hari Chaple & others 9	81/1/1	1	0.78	0.08
23				Pundlik Hari Chaple & others 9	81/1/3	1	0.65	0.07
24				Rajesh Mukhru Chichghare & other 1	81/2/1	1	0.75	0.09
25				Suman Natthuji Jibhkate & others 14	82/1	2	0.72	0.07
26				Omprakash Devnath Barapatre & others 4	73/1	1	1.16	0.14
27				Omprakash Devnath Barapatre & others 4	73/3	1	0.45	0.12
28				Harish Kashinath Mane	40/3	1	0.41	0.10
29				Bhavik Mahesh Raut & others 2	25/1/1	1	0.68	0.25
30				Changdev Shrawan Raut	25/2/3	1	0.19	0.16
31				Anil Naktuji Kohade & others 4	24/2/1	1	1.06	0.08
32				Baliram Vithoba Motghare	23/2/1	1	0.18	0.03
33				Baliram Vithoba Motghare	23/2/3	1	0.14	0.04
34				Baliram Vithoba Motghare	22/2/1	1	0.11	0.02
35				Pradip Haribhau Hajare & others 3	22/1/1	1	0.23	0.02
				Total				3.63
1	Gadchiroli	Desaiganj	Thanegaon	Devrao Tikaram Laxane & others 2	127/2/1	2	0.25	0.08
2				Devrao Tikaram Laxane & others 2	127/2/3	2	0.15	0.02
3				Subhash Murlidhar Bankar & others 2	127/5/1	2	0.79	0.01
4				Kavadu Tukaram Juare	127/8/1	2	0.31	0.20
5				Kavadu Tukaram Juare	127/8/3	2	0.15	0.01
6				Mirabai Srihari Pendam	142/1/1	2	1.66	0.04
7				Savita Devendra Madavi	142/2/1	2	0.91	0.05
8				Kishore Tulshiram Nandardhane & others 16	149/1	2	2.32	0.09
9				Kishore Tulshiram Nandardhane & others 16	149/3	2	0.03	0.14
10				Yadav Kashinath Uprikar & others 8	169/1	1	0.54	0.30
11				Manish Moreshwar Katre	168/1	1	0.22	0.03

12	Gadchiroli	Desaiganj	Thanegaon	Manish Moreshwar Katre	168/3	1	0.22	0.18
13				Yadav Kashinath Uprikar & others 8	167/1	1	0.41	0.32
14				Tarachand Giridhar Bankar & others 4	162	2	0.80	0.15
15				Manish Moreshwar Katre	166/C/1	1	0.47	0.20
16				Manish Moreshwar Katre	166/C/3	1	0.01	0.01
17				Manish Moreshwar Katre	166/A/1	1	0.50	0.24
18				Manish Moreshwar Katre & other 1	166/A/3	1	0.07	0.27
19				Shashikala Ganpati Nandardhane & others 10	166/B	1	1.67	0.36
20				Khushal Narayan Sontakke & others 2	174/1	1	0.66	0.19
21				Wasudev Maroti Naitam & others 10	175/1	1	0.80	0.01
22				Hiraman Jogiram Naitam & others 5	177	1	0.32	0.17
23				Tulshiram Kusan Uprikar & others 7	178/A/1	1	0.18	0.14
24				Tulshiram Kusan Uprikar & others 7	178/A/3	1	0.05	0.04
25				Ramesh Honaji Uprikar & others 4	178/C/1	1	0.75	0.28
26				Manohar Moreshwar Katre	178/B/1	1	0.37	0.19
27				Nandu Arjun Dudhbale & others 3	249/1/1	1	0.35	0.01
28				Itabai Donu Bankar & others 4	251/1	1	0.50	0.01
29				Patru Madgu Dudhbale & others 6	252/1	1	0.11	0.03
30				Dayaram Laxman Lothe	253/1	1	0.43	0.02
31				Jagannath Sitaram Bhandekar & other 1	247	1	0.68	0.01
32				Manohar Moreshwar Katre & other 1	246/1	2	0.81	0.01
33				Soma Motiram Dhore & others 2	257/1	1	0.28	0.02
34				Surendra Budhaji Juare	258/1	1	0.34	0.015
35				Surendra Budhaji Juare & others 11	259/1	1	1.52	0.01
36				Ishwar Dudhram Latthe & others 14	275/1	1	0.21	0.03
37				Ramesh Antaram Uprikar & others 3	269/1/1	1	0.61	0.01
38				Sindhu Keshav Sawarkar & others 6	270/1	1	0.39	0.01
39				Jivan Govinda Kamatkar	273/1	1	0.24	0.03
40				Soni Angad Uprikar & others 6	271/1	1	1.16	0.02
41				Avinash Balkrushna Uprikar & others 3	277/1	1	1.85	0.02
42				Jhamdev Sakharan Uprikar	278/1	1	1.92	0.01
43				Kaushlyabai Mukunda Uprikar & others 7	276/1	1	1.37	0.01
44				Sindhu Keshav Sakarkar & others 10	170	1	0.44	0.10
45				Vinayak Shankar Laxane & other 1	127/39	Govt.	0.05	0.03
46				Dinkar Tulshiram Laxane & other 1	127/40	Govt.	0.23	0.06
47				Maroti Bhiwa Khobragade & other 1	127/22	Govt.	0.57	0.05
				Total			4.235	

1	Gadchiroli	Desaiganj	Wasala	Avinash Balkrushna Uprikar & others 4	46/1	1	1.10	0.04
2				Avinash Balkrushna Uprikar & others 4	46/3	1	0.26	0.03
3				Mayabai Wamanrao Chaple	45/1	1	0.19	0.03
4				Mayabai Wamanrao Chaple	45/3	1	0.18	0.03
5				Anil Baburao Lothe & others 4	44/1	1	0.23	0.03
6				Anil Baburao Lothe & others 4	44/3	1	0.17	0.03
7				Ghanshyam Yadav Shende & others 4	43/1	1	0.72	0.02
8				Ghanshyam Yadav Shende & others 4	43/3	1	0.15	0.01
9				Revnath Madhav Piparkhede & others 10	41/1	1	0.78	0.01
10				Revnath Madhav Piparkhede & others 2	41/3	1	0.07	0.01
11				Govinda Kisan Kshirsagar & others 18	40/1	1	0.50	0.01
12				Govinda Kisan Kshirsagar & others 16	40/3	1	0.06	0.01
13				Anubai Ramdas Powankar & others 10	39/1	1	0.59	0.02
14				Anubai Ramdas Powankar & others 10	39/3	1	0.49	0.03
15				Abaji Sitaram Uprikar & others 4	38/1	1	0.43	0.03
16				Abaji Sitaram Uprikar & others 4	38/3	1	0.17	0.03
17				Sheshrao Shridhar Wasekar & others 2	37/3	1	0.07	0.03
18				Mahendra Lahanuji Latthe & 2 others	36/1	1	0.32	0.01
19				Mahendra Lahanuji Latthe & 2 others	36/3	1	0.08	0.03
20				Ashok Sadashiv Urkude & others 20	35/1	1	0.52	0.03
21				Ashok Sadashiv Urkude & others 20	35/3	1	0.06	0.03
				Total				0.50
1	Gadchiroli	Desaiganj	Injewari	Atul Balaji Bankar & others 3	136	1	0.82	0.01
2				Rekha Devrao Ambekar	142/1	1	0.31	0.01
3				Rekha Devrao Ambekar	142/3	1	0.26	0.01
4				Patiram Narayan Kamatkar & others 17	96/6	2	0.55	0.02
5				Shivram Sitaram Hatkar & others 3	96/19	Govt.	0.79	0.005
6				Irshad Hasan Majhar Hasan Khan & others 18	90/1/1	1	0.18	0.03
7				Irshad Hasan Majhar Hasan Khan & others 18	90/1/3	1	0.11	0.025
8				Vikas Budha Muddamwar & others 14	87/1	1	0.40	0.025
9				Yashwant Shrirang Nindekar & 2 others	86/1	1	1.20	0.07
10				Vikas Budha Muddamwar & 14 others	75/1	1	0.56	0.03
11				Kishore Uddhav Hatkar & others 3	76/1	1	0.13	0.01

12	Gadchiroli	Desaiganj	Injewari	Kishore Uddhav Hatkar & others 3	76/3	1	0.08	0.005
13				Anusayabai Purushottam Sonwane & others 2	79/1/1	1	0.47	0.01
14				Anusayabai Purushottam Sonwane & others 2	79/1/3	1	0.21	0.01
15				Narendra Yashwant Akre & others 5	80/1/1	1	0.76	0.02
16				Narendra Yashwant Akre & others 5	80/1/3	1	0.28	0.03
17				Natthuji Pandhari Akre & others 7	63/1/1	1	0.61	0.03
18				Natthuji Pandhari Akre & others 7	63/1/3	1	0.38	0.04
19				Tikaram Dashrath Nagose & others 8	65/1/1	1	0.87	0.01
20				Tikaram Dashrath Nagose & others 8	65/1/3	1	0.14	0.02
21				Umaji Mansaram Nagose & other 1	65/3	1	0.49	0.02
22				Tukaram Hiranman Pagade	59/1/1	1	1.16	0.02
23				Soma Arjun Bhoyar & others 16	28	1	0.56	0.045
24				Chetna Rajiram Gedam & others 13	27/1	1	0.26	0.025
25				Chetna Rajiram Gedam & others 13	27/3	1	0.05	0.05
26				Sachin Prabhakar Sahare	26/1	1	0.40	0.10
27				Vikas Pandurang Dhatriak & others 5	26/3	1	0.78	0.01
						Total		0.690
1	Gadchiroli	Desaiganj	Deulgaon	Sakhubai Nehru Chapde & others 7	309/1	1	1.39	0.035
2				Gajanan Namdev Lakde	310/1	1	0.20	0.04
3				Dinkar Sukaji Chandankhede & others 4	311/1	1	0.45	0.07
4				Fago Shivram Nimbekar & others 22	312/1	1	0.17	0.04
5				Fago Shivram Nimbekar & others 22	312/3	1	0.16	0.03
6				Nilima Sandip Tighare & others 5	313/1	1	0.30	0.05
7				Nilima Sandip Tighare & others 5	313/3	1	0.12	0.05
8				Pandhari Dayaram Nimbekar & others 6	384/1	1	0.39	0.06
9				Pandhari Dayaram Nimbekar & others 6	384/3	1	0.09	0.05
10				Subhadra Annaji Raut & other 1	383/1	1	0.51	0.065
11				Motiram Shrawan Kamatkar & others 17	380/1	2	1.82	0.07
12				Gitabai Vasantao Khobragade & others 2	381/1	1	0.63	0.065
13				Gitabai Vasantao Khobragade & others 2	381/3	1	0.26	0.085
14				Vilas Shamrao Sundarkar & others 9	372/1/1	1	2.83	0.26
15				Vilas Shamrao Sundarkar & others 9	372/1/3	1	0.27	0.115
16				Umabai Ramesh Purelliwari & others 3	372/2/1	1	0.30	0.06
17				Umabai Ramesh Purelliwari & others 3	372/2/3	1	0.28	0.05
18				Sundra Sitaram Hatkar & others 11	371	2	0.60	0.04
19				Ganpat Namdev Bankar & other 1	370/1	1	0.40	0.05

20	Gadchiroli	Desaiganj	Deulgaon	Anita Anandrao Bankar & others 6	393/1/1	1	0.17	0.055
21				Anita Anandrao Bankar & others 6	393/3/1	1	0.22	0.025
22				Anita Anandrao Bankar & others 6	393/3/3	1	0.02	0.02
23				Ranjna Vithoba Latthe & others 21	394/1	1	0.22	0.055
24				Ranjna Vithoba Latthe & others 21	394/3	1	0.18	0.065
25				Rambhau Kisan Gedam & others 3	403/1	1	0.41	0.075
26				Sindhubai Wasudev Dongarwar	403/3	1	0.30	0.08
27				Namdev Ramdas Meshram & others 5	404/1	1	0.37	0.065
28				Namdev Ramdas Meshram & others 5	404/3	1	0.37	0.07
29				Moreswar Kawdu Mohurle & others 13	411/1	1	0.65	0.14
30				Moreswar Kawdu Mohurle & others 13	411/3	1	0.40	0.14
31				Vyadrshi Ramakrishna Dongarwar	410	1	0.58	0.08
32				Madhukar Jagan Narnaware & others 2	409/1	1	0.36	0.10
				Total				2.255
1	Gadchiroli	Desaiganj	Akapur	Arif Zikar Bhura & others 5	65/1	1	0.68	0.015
2				Narhari Pandurang Gedekar & 4 others	68/1	2	1.07	0.01
3				Mangla Kewalram Jarate & others 6	64/1	1	1.30	0.06
4				Abhimanyu Murlidhar Choudhari & others 7	63/1	1	1.14	0.015
5				Mira Bhikaji Tekam	55/1	1	0.63	0.02
6				Kunda Eknath Tekam & others 4	54/1	1	0.60	0.02
7				Tikaram Gajanan Narnaware & other 1	53/1	1	0.28	0.01
8				Patru Nanaji Tumram	52/1	1	0.30	0.0015
9				Rukhmi Giridhari Meshram & others 18	41/1	1	0.30	0.0015
10				Archana Rushi Borkar & others 7	39/1	1	0.20	0.01
11				Jankubai Dudhram Barsagade	38/1	1	0.16	0.015
12				Kashinath Vithoba Nagre & others 2	37/1	1	0.15	0.01
13				Naththu Ghinu Nagre	36/1	1	0.15	0.01
14				Hemraj Purushottam Rohankar	35/1	1	0.15	0.005
15				Gopala Zitu Madavi	34/1	1	0.14	0.005
16				Rajendra Pandhari Madavi & others 3	33/1	1	0.19	0.005
17				Tima Keu Madavi & others 21	30/1	1	0.40	0.015
18				Hiraji Pandurang Banpurkar & others 5	29/1	1	0.22	0.015
						Total		0.243
1	Gadchiroli	Desaiganj	Kitali	Duryodhan Maluji Madavi & others 10	264/1	1	0.98	0.33
2				Ajay Dambaji Sahare & others 5	265/1	1	0.33	0.19
3				Sadashiv Bajirao Meshram & other 1	266/1	1	0.25	0.18
4				Motiram Ramji Sakhare & others 5	266/3	1	0.10	0.06
5				Tima Ragho Burade & others 22	275	2	0.38	0.17

6				Ashok Abhiman Burade & others 13	274/A	1	0.40	0.0054
7				Anandabai Ramhari Thakre & others 5	277/1	1	0.47	0.33
8				Ashraf Noor Mohammad Bhura & others 5	276/1/1	1	0.56	0.42
9				Ishwar Dhondur Donadkar & others 4	276/2/1	1	0.38	0.15
10				Vishwanath Zingar Neware & others 17	279/1	1	0.65	0.40
11				Vishwanath Zingar Neware & others 17	279/3	1	0.40	0.17
						Total		2.4054
1				Pundlik Dewaji Harshe & others 6	201/1	1	0.57	0.06
2				Maroji Shivram Pohne & other 1	207/1	1	0.71	0.04
3				Mukhru Manohar Deshmukh & other 1	200/1	1	0.29	0.08
4	Gadchiroli	Desaiganj	Churmura	Mukhru Manohar Deshmukh & other 1	200/3	1	0.27	0.07
5				Rasika Kamlakar Bobate	199/A/1	1	1.82	0.05
6	Gadchiroli	Desaiganj	Churmura	Rasika Kamlakar Bobate	199/B/1	1	2.13	0.26
7				Rasika Kamlakar Bobate	199/B/3	1	1.60	0.23
8				Domaji Uddhav Kule & others 8	236/1	1	0.71	0.06
9				Domaji Uddhav Kule & others 8	236/3	1	0.70	0.05
				Total				0.90

[F. No. CAO/C/BSP/Wadsa-Gadchiroli/Gadchiroli District/Desaiganj/20A]

ALOK TIWARI, Chief Administrative Officer (Const.)

\